

February 12, 2018

The Secretary,
Listing Department,
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 531642

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Limited,
'Exchange Plaza', C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051
Scrip Symbol: Marico

Sub: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ("the SEBI Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Regulations, please find enclosed an extract of the un-audited consolidated financial results of the Company, for the quarter ended December 31, 2017, approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Friday, February 9, 2018 and published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) on Saturday, February 10, 2018.

Kindly take the above on record and acknowledge the receipt.

Thank you.

Yours faithfully, For Marico Limited

Hemangi Ghag

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



CIN: L65990MH1977PLC019986 Read, Off.: Bombay Mutual Building, 2nd Floor, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001, Tel: +91 22 22662434 Corporate Office: Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098. Tel: 91 22 42159000 Fax: 91 22 42159533 Email: cs@centrum.co.in Website: www.centrum.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

Sr No.	PARTICULARS	Quarter Ended 31.12.2017 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2017 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2016 (Unaudited)
1	Total Income from operations	2,687.15	8,363.67	2,586.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, (Exceptional and/ or Extraordinary Items)	605.86	2,146.13	238.27
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and/ or Extraordinary Items)	605.86	2,146.13	238.27
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (After exception and / or Extraordinary Items)	601.44	2,127.15	213.04
5	Equity Share Capital	4,160.33	4,160.33	4,160.33
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year			-
7	Earnings Per Share (of ₹ 1/- each) for continuing and discontinued operations)-			
	Basic:	0.14	0.51	0.05
	Diluted:	0.14	0.51	0.05

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the BSE Ltd and of the Company - www.centrum.co.in

For Centrum Capital Limited Place : Mumbai Jaspal Singh Bindra Dated: 09.02.2018 **Executive Chairman**



TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com **Statement of Unaudited Standalone Financial Results** for the Quarter / Nine Months ended 31st December, 2017

(Rs. in lacs)

Particulars	Quarter ended December 31, 2017	Quarter ended December 31, 2016	Nine months ended December 31, 2017
1. Total Income from operations (net)	4701.91	3230.98	25140.98
2. Net Profit from ordinary activities after tax	3445.15	2238.01	19540.60
3. Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	3445.15	2238.01	19540.60
4. Equity Share Capital	5509.53	5509.53	5509.53
5. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	246733.56	236180.20	246733.56
6. Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic / Diluted (in Rs.)	6.25	4.06	35.47

1	1,00
Τ.	

Τ.		As on	As on
		December 31, 2017	December 31, 2016
	Net Asset Value (NAV) (pre-tax) (Rs.per share)	1915.00	1340.00
	The Net Asset Value (NAV) of the Company's equit	y share, as computed b	y the management, and

which is not subject to audit/review, is on the basis of the market value of quoted investments, NAVs of unquoted mutual funds, and in case of unlisted investments; on the most recently available independent valuations / financial statements. The above is an extract of the detailed format of Quarter / Nine months ended Financial Results

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, subjected to limited review by the Statutory Auditors, which have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 9th February, 2018 and were approved by the Board of Directors in its meeting held on that date.

The full format of the Quarter / Nine months ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.tatainvestment.com

Tata Investment Corporation Limited

(Noel N. Tata) Chairman

Mumbai, 9th February, 2018

Din No. 00024713



Extract of Consolidated Financial Results of Marico Limited

tor the Quarter ende	for the Quarter ended December 31, 2017.						
2			Rs (in Crore)				
	Quarter ended	Year Ended	Quarter ended				
Particulars	December 31, 2017 (Unaudited)	March 31, 2017 (Audited)	December 31, 2016 (Unaudited)				
Total income from operations	1,624.33	5,935.92	1,416.71				
Net Profit for the period	1	N.	8				
(before tax, exceptional and/or Extraordinary items)	294.27	1,149.70	269.96				
Net Profit for the period before tax							
(after exceptional and /or extraordinary items)	294.27	1,149.70	269.96				
Net Profit for the period after tax, minority interest							
and share of profit/(loss) of Joint venture	220.51	798.59	188.91				
Total Comprehensive Income after minority interest for							
the period [Comprising Profit for the period (after tax)							
and Other Comprehensive Income (after tax)]	212.97	780.56	160.12				
Equity Share Capital	129.08	129.05	129.04				
Earnings Per Share (before extraordinary items)			S				
(of Re 1/- each) (for continuing and discontinued operation)-							
Basic :	1.71	6.21	1.49				
Diluted:	1.71	6.20	1.49				

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges $under\,Regulation\,33\,of\,the\,SEBI\,(Listing\,Obligations\,and\,Disclosure\,Requirements)\,Regulations,\,2015.\,The\,full$ format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.marico.com.

b) The Consolidated un-audited financial results for the quarter ended December 31, 2017 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Marico Limited ("the Company") at their meeting held on February 09, 2018. The results for the preceding / corresponding quarters are IND AS compliant and have been subjected to review by the statutory auditors. The Standalone and Consolidated financial results, for the year ended March 31, 2017 have been audited by the statutory auditors.

c) Additional Information on standalone financial results is as follows

Rs (in Crore)

		^	KS (III CIOIE)
Postindan.	Quarter ended	Year ended	Quarter ended
Particulars	December 31, 2017	March 31, 2017	December 31, 2016
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Revenue from operations (including excise duty)	1,337.59	4,868.88	1,142.98
Profit before tax	306.34	1,141.72	352.46
Profit after tax	240.11	842.70	265.30

Place: Mumbai Date: February 09, 2018

Saugata Gupta Managing Director and CEO

For Marico Limited

Registered Office: 7th floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098. Tel: (91-22) 6648 0480; Fax: (91-22) 2650 0159; E-mail: investor@marico.com; Website: www.marico.com CIN: L15140MH1988PLC049208;

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned that I, Prashant P. Desai, resident of Kalyan, one of the Director of Pentagon Modular System Pvt. Ltd. having its office at Crystal Court, 3rd Floor, B. Cabin Road, Thane (West), had already resigned from the post of Director vide my resignation letter dt. 04.12.2016, addressed to Shri Sandeep B. Kute, Managing Director of the aforesaid Company, in which it is certified that I do not have any dues or claims pending from the said Company, and the Managing Director accepted, acknowledged and signed the said resignation letter and I was relieved and discharged with all responsibilities from the said post of the Director of the said Company including all liabilities in security, debt and assets of the said company by settling all my accounts which was settled at the relevant

time. Further notice is hereby given that since 4th December, 2016 onwards, I am not concerned with day to day affairs of the said company and the personal activities of the Directors and business carried out by them and the said Company thereafter.

All concerned are therefore hereby informed that they shall take the note of the same.

Dated: 8th February, 2018.

PRASHANT P. DESAI CM-6088

Sd/-

BACIL PHARMA LIMITED

71, LAXMI BUILDING, 4[™] FLOOR, SIR P. M. ROAD, FORT, MUMBAI - 400 001

NOTICE Notice is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th February, 2018, to inter alia, consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December, 2017 as required under Regulation 33(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 performance review and any business proposal and to consider any other matter with the permission of the chair.

Further, in terms of the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, and as per the terms of "Code of Conduct for Prevention of Insider Trading" of the Company, the Trading Window of the Company shall remain closed from February 9, 2018 till February 17, 2018 (both days inclusive) for Directors and Designated Employees.

NEW MARKETS ADVISORY LTD.

71, Laxmi Building, Sir P. M. Road, Fort, Mumbai -1.

NOTICE

Notice is hereby given that the Meeting of Board of Directors of the

Company will be held on Wednesday, 14th February, 2018, to inter alia,

consider and approve the Unaudited Financial Results of the

Company for the Quarter and Nine Months ended 31" December,

2017 as required under Regulation 33(3) of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015

performance review and any business proposal and to consider any

Further, in terms of the SEBI (Prohibition of Insider Trading)

Regulations, 2015, and as per the terms of "Code of Conduct for

Prevention of Insider Trading" of the Company, the Trading Window

of the Company shall remain closed from February 9, 2018 till

February 17, 2018 (both days inclusive) for Directors and

other matter with the permission of the chair.

Designated Employees.

Mumbai, 06/02/2018

Mumbai, 06/02/2018

For BACIL PHARMA LIMITED Director

SANMITRA COMMERCIAL LTD. 13, Prem Niwas, 652, Dr Ambedkar Road, Khar (West), Mumbai - 400 052

NOTICE

Notice is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th February, 2018, to inter alia, consider and take

1) Appointment of Company Secretary 2) Appointment of Chief Finance Officer

3) Appointment of Mr. Nitin Deveshwar as Director and Chief Executive Officer. To consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended 31" December, 2017 as required under Regulation 33(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, performance review and any business proposal.

5) To consider any other matter with the permission of the chair. Further, in terms of the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations,m 2015, and as per the terms of "Code of Conduct for Prevention of Insider Trading" of the Company, the Trading Window of the Company shall remain closed from February 9, 2018 till February 17, 2018 (both days inclusive) for Directors and Designated Employees.

For SANMITRA COMMERCIAL LTD. Mumbai, 07/02/2018 Director

PUBLIC NOTICE

NOTICE IS given to the members of the Public that my clients are interested in taking over rights in respect of the property bearing C.T. S. No. 672, 673, 674, 833, 834 & 835 admeasuring area 4300 Sq. Mtrs. Situated at Mohili Village, Taluka Kurla, District Bombay Suburban, at Safed Pool, Kurla Andheri Road, Mumbai – 400 070 within the municipal limits of Bombay Municipal Corporation.

Any person or persons having any claim, right, title or interest in the said property or any part thereof either by way of inheritance, mortgage, sale, lease, lien, charge, trust, maintenance, easement, license, tenancy, injunction, possession, exchange or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with supporting documents, to the undersigned at his office at Office No.112, 24B Raia Bahadur Compound, Ambalal Doshi Marg, Fort, Bombay-400 001, within 14 days from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any, will be considered as waived and abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT the immovable property bearing C.T. S. No. 672, 673, 674, 833, 834 & 835 admeasuring area 4300 Sq. Mtrs. Situated at Mohili Village, Taluka Kurla, District Bombay Suburban, at Safed Pool, Kurla Andheri Road, Bombay – 400 070 within the municipal limits of Bombay Municipal Corporation within the Registration .

Dated this 10th day of February, 2018.

M/s. Yatin R. Shah Advocate & Solicitor

Director

For NEW MARKETS ADVISORY LTD.

SEQUENT SCIENTIFIC LIMITED

EXTRACT OF THE COSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED 31 DECEMBER, 2017

(Rs. In Lakhs) CONSOLIDATED Year to date Preceding Corresponding Previous ended 3 months 3 months date figures figures for year 31-Dec-2017 ended in the for the current the previous ended ended **Particulars** 30-Sep-2017 previous period period ended period ended 31-Mar-2017 31-Dec-2017 31-Dec-2016 31-Dec-2016 **UNAUDITED** UNAUDITED **UNAUDITED UNAUDITED** UNAUDITED **AUDITED** Revenue from operations 22,414.16 21,406.97 20,896.85 63,244.32 48,867.99 68,900.65 Net Profit/(Loss) from continuing operation for the period (before Tax, 59.89 810.28 (858.20)1,121.31 (2,104.79) (1,170.76)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) from continuing operation for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (2.104.79) 59.89 810.28 (858.20) 1,121.31 (1,170.76)Net Profit/(Loss) from continuing operation for the period after tax (after (302.88)427.48 (1,010.38)183.14 (2,536.33)(1,118.02)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss)from discontinued operation for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (545.03)2,626.42 (47.27)2,247.55 (152.32)(520.68)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the peri-(3,493.30)(406.36)1,088.26 (6,876.66)(3,346.48)(2,070.50)od (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Earnings per equity share: (face value of Rs. 2 each) (not annualised) - for continuing operations Basic (Rs.) (0.24)0.13 (0.34)(0.25)(1.06)(0.77)Diluted (Rs.) 0.13 (0.25)(1.06)(0.77)(0.24)(0.34)- for discontinued operations Basic (Rs.) (0.23)1.08 0.13 1.08 0.19 0.19 Diluted (Rs.) (0.23)1.07 0.13 1.07 0.19 0.19

SUMMARIZED STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED 31 DECEMBER, 2017

Particulars	3 months ended 31 -Dec-2017	Preceding 3 months ended 30-Sep-2017	Corresponding 3 months ended in the previous period 31-Dec-2016	Year to date figures for the current period ended 31-Dec-2017	Year to date figures for the previous period ended 31-Dec-2016	Previous year ended 31-Mar-2017
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
Revenue from operations - Continuing operations	2,672.07	2,643.83	3,024.77	8,044.09	6,686.22	9,453.33
Profit/(Loss) before tax - Continuing operations	170.43	347.71	(714.68)	244.37	(1,317.84)	(1,248.13)
Profit/(Loss) after tax - Continuing operations	118.28	347.71	(714.68)	192.22	(1,317.84)	(1,248.13)
Profit/(Loss) before tax - Discontinued operations	(189.25)	872.79	646.83	1,510.51	993.75	1,246.93
Profit/(Loss) after tax - Discontinued operations	(551.98)	872.79	646.83	1,147.78	993.75	1,246.93
Total comprehensive income	(2,494.80)	(2,580.50)	1,814.74	(7,751.00)	(1,137.54)	344.90

The above information has been extracted from the detailed Financial Results of the quarter and nine months ended 31st December 2017 which have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the financial results for the quarter and nine months ended 31st December, 2017 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com &

www.nseindia.com) and Company's website (www.sequent.in). For Sequent Scientific Limited

Date: 09 February, 2018

Manish Gupta Managing Director



Place: Thane

Bharat Petroleum Corporation Limited

(A Govt. of India Enterprise)

Regd. Office: Bharat Bhavan, 4 & 6, Currimbhoy Road, Ballard Estate, P. B. No. 688, Mumbai - 400 001. CIN: L23220MH1952GOI008931 Phone: 022 2271 3000 / 4000 Fax: 2271 3874 email: info@bharatpetroleum.in Website: www.bharatpetroleum.in

EXTRACT FROM THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2017

(7 in Crore)

						(< In Crore
SI. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Nine Months ended	Year ended
NO.	100C14C1 1913 MAGEST (13) 8115, 1918	31.12.2017	31.12.2016	31.12.2017	31.12.2016	31.03.2017
3				Audited		
1	Total income from operations	70,195.16	64,095.65	2,01,095.27	1,76,024.60	2,42,047.82
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and / or Extraordinary items)	3,038.01	3,249.06	7,604.15	8,839.48	11,042.79
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	3,038.01	3,249.06	7,604.15	8,839.48	11,042.79
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,143.74	2,271.94	5,245.70	6,197.62	8,039.30
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,236.16	2,343.80	5,394.19	6,323.02	8,171.73
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,966.88	1,311.25	1,966.88	1,311.25	1,311.25
7	Other Equity (excluding revaluation reserves)					28,357.13
8	Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (Basic and Diluted)	10.90	11.55	26.67	31.51	40.87

Place: New Delhi

Date: 9th February, 2018

- a) Previous period's figures have been reclassified / regrouped / restated, wherever necessary.
- b) Earnings per share is restated for all the comparative periods presented on account of Bonus Issue of Equity Shares during the quarter ended September 2017 in the ratio of one equity share for every two shares held.
- c) Post applicability of Goods and Service Tax (GST) with effect from 1st July 2017, Revenue from operations for GST applicable products are required to be disclosed net of GST in accordance with the requirements of Ind AS. Accordingly the revenue from operations for the guarter and nine months ended 31st December 2017 for GST applicable products are not comparable with the corresponding previous period presented in the financial results which are reported inclusive of Excise Duty.

d) The Board at its meeting held on 9th February 2018 declared interim dividend of ₹ 14/- per equity share.

e) The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine monthly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine monthly Unaudited Financial Results are available on the Company's Website (http://www.bharatpetroleum.in) and Stock Exchange Websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com).

For and on behalf of the Board of Directors

sd/-K. Sivakumar Director (Finance) DIN No.: 06913284









www.bharatpetroleum.in



Series 82 - 1203 Days Plan K (the Scheme)

modified herein above remain unchanged.

hours upto February 14, 2018.

Extension of New Fund Offer (NFO) period of the Scheme:

#ICICI

PRUDENTIAL "

MUTUAL FUND

JETARAKKI KAREIN!

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051.

Tel: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, website: www.icicipruamc.com,

email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway,

Goregaon (E), Mumbai - 400063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID)/Key

Information Memorandum (KIM) of ICICI Prudential Fixed Maturity Plan -

Investors are requested to note the following changes in the SID and KIM, of the

The NFO period of the Scheme has been extended till February 14, 2018 (Wednesday).

Accordingly, switches from other than equity schemes, transfer cheques and Real

Time Gross Settlement (RTGS) requests will be accepted till the end of business

All the other provisions of the SID/KIM of the Scheme except as specifically

Authorised Signatory

वसईत प्रोफेशनल कुरिअरबद्दल ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी

वार्ताहर

वसई, ९- मुंबई उपनगरासह ठाणे व पालघर येथे प्रोफेशनल कुरिअर कंपनीची शेकडो कार्यालये आहेत, मात्र ग्राहकांना कुरिअर सेवा देणाऱ्या या कंपनीच्या वसई येथील भोंगळ कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेनेच्या वतीने कुरिअर कंपनीच्या अनियमित सेवेबद्दल लेखी जाब विचारण्यात येऊन येत्या काही दिवसांत ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकत नसाल तर वसई पूर्व येथील क्रिअर सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

रजिस्टर. पार्सल कुरिअर पाठवणाऱ्या प्रोफेशनल कुरिअर या नामवंत कंपनीच्या मुंबई शहर व उपनगरासह ठाणे व पालघर जिल्ह्यात शंभरपेक्षाही जास्त कार्यालये आहेत. जवळपास साडेचार ते पाच हजार कर्मचारी या कुरिअर कंपनीत कामाला आहेत. वसईत तालुक्यात या कुरिअर कंपनीची चार कार्यालये असून, त्यापैकी वसई पूर्व औद्योगिक वसाहतीत एक कार्यालय आहे. शिवसेना शाखेजवळ असलेल्या या

कुरिअर कंपनीला सेवा सुधारण्याबाबत वसई शिवसेनेचा इशारा

कार्यालयातून राज्य व देशभरात ग्राहकांना कुरिअर सेवा देण्यात येते. रजिस्टर.महत्त्तवाची कागदपत्रे तसेच पार्सल ठराविक शुल्क आकारणी करून नियोजित पत्तावर या कंपनीकडून पाठवली जातात, मात्र गेल्या काही दिवसांपासून या क्रिअर कंपनीच्या अनियमित सेवेबद्दल ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. राज्याबाहेर या कंपनीची सेवा नसलेल्या ठिकाणचे क्रीअर पाठवणे नियोजित पत्त्यावर कुरिअर न पोहोचणे रजिस्टर उशिरा पोहचणे, पार्सल गुऱ्हाळ होणे, कुरिअर मिळाल्याची कंपनीच्या अधिकृत साईटवर ऑनलाईन नोंद न करणे इत्यादी तक्रारींमुळे ग्राहकांचा या कुरिअर विश्वास कंपनीबद्दलचा लागला आहे.

या कारणास्तव अनेक ग्राहकांनी कंपनी कार्यालयात विचारणा केली असता अनेकदा उडवाउडवीची उत्तरे

देण्यात येत असतात. नवघर पूर्व

बनावट फेसबुक व इन्स्टाग्राम

उघडून व्यावसायिकाची बदनामी

वातोहर

नवी मुंबई, दि. ९ - मुंबईत व्यक्तिमत्तव विकासाचे क्लासेस चालवणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीने नवी मुंबईतील एका व्यावसायिकाच्या १३ वर्षीय मुलाच्या नावाने बनावट फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून त्यावर व्यावसायिकासोबतचे आक्षेपार्ह फोटो टाकून व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एनआरआय पोलिसांनी या तरुणीवर विविध ॲक्ट सह कलमांन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

ही तरुणी अंधेरी येथे राहण्यास असून ती बांद्रा येथे व्यक्तिमत्त्व विकासाचे क्लासेस चालवते. नवखे मॉडेल-कलाकार व्यावसायिक आदींना व्यक्तिमत्तव विकासाचे ट्रेनिंग देते. २०१२ मध्ये या तरुणीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये नवी मुंबईतील एक व्यावसायिक ट्रेनिंगसाठी गेले होते. त्या वेळी व्यावसायिकाला व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देता-देता तिचे या व्यावसायिकासोबत

तरुणीला अटक

प्रेमसंबध जुळले. त्यानंतर त्यांच्यात दोन ते तीन वर्षे प्रेमसंबंध सुरू होते. व्यावसायिकाकडे तिच्यासोबत राहण्यासाठी तगादा लावला. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे या तरुणीने व्यावसायिकाच्या पत्नीला फोन करून तिच्या पतीसोबत असलेल्या संबंधाची माहिती दिली. तसेच तिने व्यावसायिकासोबतचे आक्षेपार्ह फोटो त्याच्या पत्नीला

ई-मेलद्वारे पाठवून दिले. एका इंग्रजी शाळेत मुख्याध्यापक व्यावसायिकाच्या पत्नीने आरोपी तरुणीला तिच्या पतीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी व्यावसायिकाच्या व त्याच्या आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाच्या नावाने बनावट फेसब्क व इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून त्यात व्यावसायिकाच्या मित्रपरिवाराला जोडले. त्यानंतर व्यावसायिकासोबतचे आक्षेपार्ह फोटो टाकले होते. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे



ठाणे विभागातील महावितरणचे खासगीकरण करण्याचा डाव

वातोहर

ठाणे, दि. ९ - महावितरण कंपनीने ठाणे विभागातील मुंब्रा-शिळ व कळवा या उपविभागांचे खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे, परंतु खासगीकरणाला महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिक वर्कस फेडरेशन संघटनेने विरोध दर्शवला असून संघटनेचे राज्य संयुक्त सचिव कॉ. लीलेश्वर बनसोड यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयाबाहेर घेण्यात आली.

या वेळी मोठचा संख्येने संघटनेचे

दावा असल्यास सबळ पुराव्यासह

कार्यालयात निम्नस्वाक्षरीकारांना जाहिरात

प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत

कळवावे. माझ्या अशिलांवर त्यानंतर

कोणतेही हरकती मिळाल्यास माझ्या

कर्मचाऱ्याचा आदोलनाचा इशारा

पद्धिकारी. सभासद कर्मचारी उपस्थित होते. या संदर्भात सर्वप्रथम दैनिक नवशक्तीने वृत्त प्रकाशित

या निर्णायाचा महावितरणने फेरविचार करावा, अन्यथा खासगीकरणाविरोधात कामगार अभियंता संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर निदर्शने करण्यात येईल. वेळ पडल्यास संप करून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

जाहीर सूचना

जाहीर सूचना सूचना देण्यात येते की, माझ्या सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशिलाच्यावतीने आणि मी नमूद करतो अशील नीत् श्यामराज सिंग आणि काजल की, मेसर्स व्ही. डी. डेव्हलोपर्स यांना प्लॅट श्यामराज सिंग प्लॉट नं ए-६ जयंत को-क्र. ३०२, तिसरा मजला विराज कॅ को. ऑप. हौ. सोसायटी लिमिटेड नं. ७६, सर्व्हे हौ. सोसायटी लिमिटेड येथील प्लॉट ख्र. | नं. ३ - डी, चार बंगला, अंधेरी (प.), ४४ डहाणुकरवाडी, दत्तामंदिर रोड मुंबई-४०००५३ ह्या मालमत्तेचे कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७ श्रीमती भोगवटाधारक आहेत. माझे अशील निलीमा बी. जोशी या वाटप केले. ऑगस्ट, २००३ पासून या मालमत्तेचे भोगवटाधारक आहेत आणि माझे अशील या मालमत्तेचे हस्तांतरणासाठी प्रस्ताव मांडत आहेत. कोणत्याही व्यक्तीला विक्री, गहाण, खरेदी, बक्षीस या मार्गे कोणताही

अशिलांना बंधनकारक असणार नाही. दिनांक १० फेब्रुवारी, २०१८. जी. के. वाधवा (वकील आणि नोटरी) फ्लॅट नं. ए/२, नूतन अभिषेक सोसायटी, दुसरी लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

मो. नं. ९९२०२८८९८५

निलीमा बी. जोशी विराज कास्टल को.ऑ.हौ. सोसायटीच्या सदस्य होत्या. ०६.०१.२००९ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणताही दावा, नामाधिकार अणि या प्लॅट मध्ये आवड अशल्यास प्लॅट नं. ३०२ द्वारे विक्री, बक्षीस, विनिमय, गहाण, जबाबदारी, भाडेतत्त्वावर गहाणवट, परंपरा किंवा काही असल्यास

पत्त्यावर १५ दिवसांच्या आत कळवावे. वकील स्मीता आर. घाडी वकील उच्च न्यायालय, मुंबई शाईन, मेलेनियम, पॅराडाईस ठाकूर, गाव,

निम्नस्वाक्षरीकारांना खालील दिलेल्या

शॉप नं. ७६१/दू. एम. पी. फेस ४ डावर कांदिवली (पू.), मुंबई-४०० ००१. स्थळः मुंबई तारीख : ०९.०२.२०१८

याबाबत

शिवसेना शहरप्रमुख राजाराम बाबर

ग्राहकांनी दिले आहे. क्रिअर कंपनीच्या

जाहीर सूचना

श्री. प्रकाश यशवंत माथुर गिबी गीजय को. ऑप. हौ. सोसायटी लिमिटेड याचे सदस्य, साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ फ्लॅट क्र. बी/१५ आणि १७१ ते १७५ शेअर्सचे मालक यांचा ३०.११.२०१७ रोजी मृत्यु झाला आहे. त्यांची विधवा पत्नी श्रीमती प्राची प्रकाश माथुर एकमेव वारस असल्याचा दावा करीत आहे त्यांनी सोसायटीला ज्या जागेची सदस्य होण्याकरिता मदत व्यक्तीसाठी आणि तिच्या नावे सदर फ्लॅट आणि शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता अर्ज

प्रस्तावित हस्तांतरणास कोणालाही दावे आणि आक्षेप असल्यास सदर सोसायटीकडून मागविण्यात जात आहे. सोसायटीच्या सेक्रेटरीकडे सादर करणे आवश्यक राहील किंवा श्री. पी. सी. थॉमस विकल यांचे कार्यालय शॉप नं. १० ओ, इस्टी अपार्टमेंट, साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा पढील प्रक्रिया केली जाईल.

१४ दिवसाच्या आत सबळ पुराव्यासह

(पी. सी. थॉमस) वकील, उच्च न्यायालय

स्थळ : मुंबई तारीख : ०९.०२.२०१८

झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड (सीआयएन:यू१७१००एमएच१९८४पीएलसी०३३१४३) मुंबई येथील राष्टीय कंपनी विधी न्यायाधिकरण, न्यायपीठ यांच्यासमक्ष कंपनी योजना अजे क्र. ९०० सन २०१७ मधील

कंपनी योजना याचिका क्र. १३ सन २०१८ कंपनी ॲक्ट २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या प्रकरणात 'धनको आणि सभासद यांच्यासह व्यवस्था करणे वा तडजोड करण्याचे अधिकार'

कंपनी (कॉम्प्रमाईजेस्, अरेन्जमेंटस् अँड अमलगेशन) रुल्स २०१६ च्या रुल्स ३ पहावा)

झोडियाक फिनसेक अँड होल्डिंग्ज लिमिटेड (याचिकाकर्ते) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय नायलॉक हाऊस, २५४, डी-२ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०३०, महाराष्ट्रच्या प्रकरणात कंपनी याचिकेच्या सुनावणीची सूचना आणि जाहिरात

झोडियाक फिनसेक अँड होल्डिंग्ज लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) आणि झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या दरम्यान एकत्रिकरण योजनेला **(''योजना'')** सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ (एनसीएलटी) यांची मान्यता मिळविण्यासाठी कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम २३० ते २३२ अन्वये वरील शीर्षकाची याचिका दाखल करण्यात आली

याद्वारे सूचना देण्यात येते की, एनसीएलटीने मंजूर केलेल्या दि. २ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या आदेशानुसार आणि कंपनी कॉम्प्रमाईजेस, ॲरेन्जमेंटस् अमलगेशन्स, रुल्स २०१६ चा रुल १६ आणि सदर आदेशामध्ये समाविष्ट याचिकेची सुनावणी शुक्रवार, ९ मार्च, २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. वा त्यानंतर लगेचच प्रकरणाच्या सुनावणीकरिता एनसीएलटीच्यासमोर घेण्यात

> झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड श्री. एम. वाय. नूराणी

डीआयएन:०००४१६०८ सदर दिनांक ९ फेब्रुवारी, २०१८

झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड सीआयएन:यू१७१००एमएच१९८४पीएलसी०३३१४३) मुंबई येथील राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, न्यायपीठ यांच्यासमक्ष कंपनी योजना अर्ज क्र. ९०१ सन २०१७

कंपनी योजना याचिका क्र. १२ सन २०१८ कंपनी ॲक्ट २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या प्रकरणात 'धनको आणि सभासद यांच्यासह व्यवस्था करणे वा तडजोड करण्याचे अधिकार''

(कंपनी (कॉम्प्रमाईजेस्, अरेन्जमेंटस् अँड अमलगेशन) रुल्स २०१६ च्या रुल्स ३ पहावा)

झोडियाक फिनसेक अँड होल्डिंग्ज लिमिटेड (याचिकाकर्ते) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय नायलॉक हाऊस, २५४, डी-२ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०३०, महाराष्ट्रच्या प्रकरणात कंपनी याचिकेच्या सुनावणीची सूचना आणि जाहिरात

झोडियाक फिनसेक अँड होल्डिंग्ज लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) आणि झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या दरम्यान एकत्रिकरण योजनेला ("योजना") सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ (एनसीएलटी) यांची मान्यता मिळविण्यासाठी कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम २३० ते २३२ अन्वये वरील शीर्षकाची याचिका दाखल करण्यात आली

याद्वारे सूचना देण्यात येते की, एनसीएलटीने मंजूर केलेल्या दि. २ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या आदेशानुसार आणि कंपनी (कॉम्प्रमाईजेस, अरेन्जमेंटस् अँड अमलगेशन्स, रुल्स २०१६ चा रुल १६ आणि सदर आदेशामध्ये समाविष्ट याचिकेची स्नावणी शुक्रवार, ९ मार्च, २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. वा त्यानंतर लगेचच प्रकरणाच्या स्नावणीकरिता एनसीएलटीच्यासमोर घेण्यात

> झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड श्री. एम. वाय. नूराणी

डीआयएन:०००४१६०८ सदर दिनांक ९ फेब्रुवारी, २०१८

सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत अनियमित सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त

केली. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन शिवसेना शहरप्रमुख राजाराम बाबर यांनी प्रोफेशनल कुरिअर कंपनीला याबाबत कंपनीची सेवा सधारण्याबाबत लेखी निवेदन

जाहीर सूचना याद्वारे सर्व जनतेस सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्रीमती रविंदर कौर सौहनी, मालक, फ्लॅट क्र. ४१४, स्थित विंग ''सी'', ३ रा मजला, इमारतीचे पूर्वीचे नाव ''सत्यम शिवम सुंदरम कॉ. हौ. सो. लि." आणि सत्यम शिवम सुंदर कॉ. हौ. सो. (''सोसायटी'') चे सदस्य, शेअर प्रमाणपत्र क्र. ०५४ (''शेअर प्रमाणपत्र'') प्रत्येकी ५० रुपये चे ५ शेअर्स धारक विभिन्न क्र. २६६ ते २७० (दोन्ही मिळून) अंतर्गत सोसायटीच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सोसायटीला एकत्रित सोसायटीचे नविन नाव न्यू डी. एन. नगर कॉ. हौ. सोसायटीस युनियन लिमिटेड शेअर प्रमाणपत्र

हरविले/गहाळ झाले आङे. आमच्या अशिलाने न्यू डी. एन. नगर कॉ. हौ. सो. युनियन लिमिटेड चे कार्यालय सागर सहवास कॉलनी, न्यू डी. एन. नगर, जुहू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३ येथे शेअर प्रमाणपत्राचे प्रतिलिपित प्रत जारी करण्यासाठी अर्ज केले आहे. सर्व व्यक्तींस सदर शेअर प्रमाणपत्रबाबत कोणताही दावा

किंवा विक्री मार्गे, अदलाबदल, विश्वस्त, धारणाधिकार कब्जा, संलग्न, लिज पेन्डन्स, गहाण. प्रभार, बक्षीस किंवा इतर कोणत्याही प्रकारे असल्यास लिखित स्वरुपात सबळ पुराव्यांसह डायमंडवाला आणि सह वकील कायदेपंडित, त्यांचे कार्यालय लेंटीव चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे सूचना प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत कळवावे कसूर केल्यास न्यू डी. एन. नगर कॉ. हौ. सोसायटीस लिमिटेड शेअरप्रमाणपत्र निर्गमित करायचे प्रक्रिया पूर्ण करेल. दिनांक : १० फेब्रुवारी, २०१८

> डायमंड वाला आणि कं. वकील आणि कायदेपंडित



दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (एक शेड्युल्ड बँक) जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात

येते की, सिक्युरिटायझेशन अँड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या तरतुदींन्वये सदर कर्जदारांवर बजावणी केलेल्या दिनांक २९/१२/२०१६ रोजीच्या सूचनेत निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये पुढील व्याजासह ३०/११/२०१६ रोजीसची रु. ५७,३४,८७९.०० (रुपये सत्तावन्न लाख चौतीस हजार आठशे एकोणऐंशी मात्र) च्या रकमेची थकबाकी/संपूर्ण दायित्व प्रदान करण्यात श्री. शाह केतन अरुणकुमार आणि शाह कृष्ण केतन यांच्यावतीने कसूर झाल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी बँकेकडे गहाण असलेल्या खाली वर्णन केलेल्या परिसराचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि त्यांचा बँकांकडे गहाण असलेल्या खालील नमूद परिसराची विक्री करण्याचा हेतू आहे आणि म्हणून सदर परिसरासाठी इच्छुक पक्षकारांकडून याद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत जे. मोहोरबंद पाकिटातून खालील पत्त्यावर १९/०३/२०१८ रोजी किंवा त्यापूर्वी सं. ४.०० पर्यंत, दि सारस्वत को-ऑप. बँक लि. च्या नावातील मुंबई क्लिअरिंग हाऊसच्या क्षेत्रात कार्यरत कोणत्याही बँकेवर काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपातील बोली रकमेच्या २५% इतक्या इसारा रकमेसह सादर आणि प्रस्तावांना १९/०३/२०१८ रोजी सायं. ४.३० वा. बँकेच्या खालील पत्त्यावर उघडण्यात

मिळकतीच्या विक्रीच्या अटी आणि तपशील निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध

कोणतेही कारण न देता प्राप्त झालेले कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत

''जसे आहे जेथे आहे तत्त्वावर आणि जसे आहे जे आहे तत्त्वावर'' मिळकतीसाठी ठरवलेली राखीव किंमत ७७,७०,०००/- (रुपये सत्त्याहत्तर लाख सत्तर हजार मात्र) आहे.

परिसराचे निरीक्षण २६.२.२०१८ रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान करता येईल.

परिशिष्ट

गाळा क्र. ७, तळ मजला, बिल्डिंग क्र. ३० एचडीआयएल इंडस्ट्रीयल पार्क, चंदनसार रोड, विरार (पूर्व), जिल्हा पालघर) (मोजमापित चटई क्षेत्र १२५ चौ.फू.)

> प्राधिकृत अधिकारी दि सारस्वत को-ऑप. बँक लि. वसुली विभाग, ७४/सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०० ०२८. द्. क्र. २४६७ १२०१/१२०२/

दिनांक : १२.०२.२०१८

्रामेश्वर मीडिया

जाहीर सूचना

आहे की, मी, प्रशांत पी. देसाई, कल्याणचा रहिवासी; पेंटॅगॅान मॅाड्यूलर सिस्टीम प्रा. लिमिटेड, क्रिस्टल कोर्ट, ३ रा मजला, बी. केबिन रोड, ठाणे पश्चिम) येथे ऑफिस असणारे, यांच्या त्या वेळच्या संचालकांपैकी एक होतो. उपरोल्लेखित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप बी. कुटे यांना संबोधिलेल्या दिनांक ०४.१२.२०१६ च्या माझ्या राजीनामा पत्रान्वये मी तेव्हाच संचालकपदाचा राजीनामा दिला होता. ज्या पत्रात असे प्रमाणित करण्यात आले होते की माझे कंपनीकडून काहीही येणे किंवा दाव प्रलंबित नाहीत , आणि व्यवस्थापकीय संचालकांनी सदर राजीनामा पत्र स्वीकारले, पोचपावती दिली आणि त्या राजीनामा पत्रावर सही केली आणि माझ्या सर्व खात्यांचे हिशेब पूर्ण करून जे संबंधित वेळेत पूर्ण करण्यात आले. कंपनीच्या प्रतिभूती,ऋण आणि मालमत्ता यांमधील सर्व दायित्वांसह कंपनीसंचालकाच्या त्या पदाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मल कार्यमुक्त आणि बंधमुक्त करण्यात आले.

याउप्पर अशीही सूचना देण्यात येत आहे की ४ डिसेंबर,

२०१५६ पासून कंपनीच्या दैनंदिन कारभाराशी आणि संचालकांच्या वैयक्तिक कृतींशी आणि त्यानंतर सदर कंपनीशी संबंध नाही माझे काहीही देणेघेणे नाही.

दिनांक : ८ फेब्रुवारी, २०१८

सार्वजनीक सूचना

या सूचनेद्वारे हे सूचीत केले जात आहे की आमचे अशील यांच्यासोबत स्थानांतरण करण्यास इच्छक आहेत-श्री विजय अडवानी आणि श्री हर्ष अडवानी (इच्छुक स्थानांतरकर्ता). या व्यक्तींबरोबर फ्लॅट क्र. 5, 1ला मजला, निर्मल निवास इमारत या निर्मल (1) को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मुंबई 400036 (येथून पुढे सदर फ्लॅट असे संबोधले जाईल)सह 401-500 असे स्वतंत्र क्रमांक असलेले (दोन्हींचा समावेश करत) रु.50 किमतीचे 100 शेअर्सचे स्थानांतरण करु इच्छित आहेत, हे शेअर्स शेअर सर्टिफिकेट प्रमाणपत्र क्र. ००५मध्ये आणि सभासद नोंदणीकरण क्र. 5 (यांना पुढे सदर शेअर्स असे संबोधले जाईल)मध्ये समाविष्ट आहेत. सदर फ्लॅट आणि/किंवा सदर

शेअर्सबद्दल कोणताही आक्षेप, अधिकार रुची, दावा किंवा कोणत्याही प्रकारची मागणी एमओयू, विक्री, स्थानांतरण, असाइनमेंट कन्वेयन्स, कंत्राट, करार, विकासाधिकार, अटॅचमेंट, वचनबध्दता, विनिमय, मॉर्टगेज, शीर्षक, टाइटल डीड्सचा मेमोरंडम ऑफ डिपॉजिट, सिक्युरिटी, अनुषंधिक, लिज पेडंन्स, भार, सुविधा, अग्रक्रय, भेट, ट्रस्ट, उत्तराधिकार, उत्तरदान, वारसा, देखभाल, अधिकार, व्यवसाय, भाडे तत्व, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, लीव्ह अँड लायसेन्स, लीन, के अरटे कर, रायटिंग, डिव्हाइस, कस्टडिअन, रुची, ऋणभार, विलिनीकरण, डिमर्जर, आरोप, आदेश, डिक्री अथवा इतर कोणत्याही स्वरुपात असल्यास त्यांना खाली सही केलेल्या व्यक्तींना दस्तऐवज दाखल्यासह 14 दिवसांच्या आत लिखीत स्वरुपात सूचीत करण्याची विनंती केली जात आहे, दावा करण्यास अयशस्वी ठरल्यास त्यांना रद्द आणि/किंवा अपसर्जित समजले जाईल आणि वरील सदर विक्री / स्थानांतरण पुढे कोणताही संदर्भ न घेता पूर्ण केले जाईल. 2018च्या फेब्रुवारी महिन्याच्या 10 व्या दिवशी मुंबई येथे

सही/-(आनंद एम. सचवानी) 41, मिंट रोड, नूलवाला बिल्डिंग, जीपीओ फोर्ट समोर, फोर्ट, मुंबई 40000

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID/KIM of the aforesaid Scheme of ICICI Prudential Mutual Fund, as amended from time to time. For ICICI Prudential Asset Management Company Limited Place: Mumbai Date: February 09, 2018 No. 010/02/2018 CALL MTNL/BSNL: 1800 222 999 • Others: 1800 200 6666 • Or, apply online at www.icicipruamc.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme

related documents carefully.

सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे की त्यांनी याची नोंद घ्यावी.

प्रशांत पी. देसाइ

marico **Marico Limited**

Extract of Consolidated Financial Results of Marico Limited for the Quarter ended December 31, 2017.

			Rs (in Crore)
Postindon.	Quarter ended	Year Ended	Quarter ended
Particulars	December 31, 2017 (Unaudited)	March 31, 2017 (Audited)	December 31, 2016 (Unaudited)
Total income from operations	1,624.33	5,935.92	1,416.71
Net Profit for the period			
(before tax, exceptional and/or Extraordinary items)	294.27	1,149.70	269.96
Net Profit for the period before tax			
(after exceptional and /or extraordinary items)	294.27	1,149.70	269.96
Net Profit for the period after tax, minority interest			
and share of profit/(loss) of Joint venture	220.51	798.59	188.91
Total Comprehensive Income after minority interest for			
the period [Comprising Profit for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	212.97	780.56	160.12
Equity Share Capital	129.08	129.05	129.04
Earnings Per Share (before extraordinary items)			
(of Re 1/- each) (for continuing and discontinued operation)-			
Basic :	1.71	6.21	1.49
Diluted:	1.71	6.20	1.49

 a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.marico.com

 b) The Consolidated un-audited financial results for the quarter ended December 31, 2017 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Marico Limited ("the Company") at their meeting held on February 09, 2018. The results for the preceding / corresponding quarters are IND AS compliant and have been subjected to review by the statutory auditors. The Standalone and Consolidated financial results, for the year ended March 31, 2017 have been audited by the statutory auditors.

c) Additional Information on standalone financial results is as follows

Rs (in Crore)

Partial are	Quarter ended	Quarter ended Year ended	
Particulars	December 31, 2017	March 31, 2017	December 31, 2016
9	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Revenue from operations (including excise duty)	1,337.59	4,868.88	1,142.98
Profit before tax	306.34	1,141.72	352.46
Profit after tax	240.11	842.70	265.30
			or Mariaa Limitad

For Marico Limited Saugata Gupta

Place: Mumbai Date : February 09, 2018

Managing Director and CEO Registered Office: 7th floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098. Tel: (91-22) 6648 0480; Fax: (91-22) 2650 0159; E-mail: investor@marico.com; Website: www.marico.com CIN: L15140MH1988PLC049208;

HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED

CIN:L99999MH1960GOI011895

P.O: Rasayani, Taluka: Panvel, Dist: Raigad, Maharashtra - 410 207.

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2017 [See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

		20		_	203		(₹in lakhs
SI. No.	Particulars		Quarter Ended		Nine Mon	ths Ended	Year Ended
		31.12.2017	30.09.2017	31.12.2016	31.12.2017	31.12.2016	2016-17
1.	Total Income from Operations (Net)	6350.01	6182.00	2125.00	15052.52	10064.00	14338.08
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items).	(2701.59)	(3279.46)	(4287.00)	(10959.43)	(12239.00)	(32930.47)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items).	(2701.59)	(3279.46)	(4287.00)	(10959.43)	(12239.00)	(32930.47)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items).	(2701.59)	(3279.46)	(4287.00)	(10959.43)	(12239.00)	(32930.47)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(437.60)	14869.99	(4287.00)	9454.01	(12239.00)	122928.76
6.	Equity Share Capital	6727.00	6727.00	6727.00	6727.00	6727.00	6727.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	(130719.65)	(130719.65)	(104847.73)	(130719.65)	(104847.73)	(130719.65)
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	(4.02)	(4.88)	(6.38)	(16.32)	(18.22)	(49.02)
	2. Diluted:	(4.02)	(4.88)	(6.38)	(16.32)	(18.22)	(49.02)

Note: 1. As the Company has only one segment i.e. Chemicals, segment break-up is not required.

2. Impact of deferred taxation has not been considered in the above results. 3. The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") from 1st April, 2017 and accordingly these results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34, Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting pronouncements generally accepted in India. Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS 34.

4. The limited review of unaudited financial results for the quarter and nine months year ended 31st Dec., 2017 as required in terms of clause 33 of the SEBI (LODR) regulations 2015 has been carried out by the statutory auditors. The Ind AS compliant corresponding figures for the year ended 31st March, 2017 has not been subjected to limited review. However, the company's management has

exercised necessary due deligence to ensure that such financial results provided true and fair view of its affairs. 5. The above results are recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 09/02/2018.

6. The Restructuring plan of the company submitted by the administrative Ministry has been approved by the Govt. for closing of all plants at Rasayani unit except CNA / N204 Plant (which is handed over to ISRO w.e.f.01.10.2017, who is taking N204, for use as liguid propellant). VRS will be given to all other employees who have opted for VRS, other than those who have been taken over by ISRO. The restructuring plan was approved by the Cabinet Committee on Economic Affaires (CCEA) on 17.05.2017. In view of this the financial statement have been prepared on going concern basis.

7. In view of the MCA Circular dt. 21st April, 2011, the Shareholders, who wish to have the service of document by the Company, can be made through electronic mode by registering their email ID's with corporate.cs@hoclindia.com, cs@hoclindia.com and also with of the Company's R&T Agents viz. Bigshare Services Pvt. Ltd. Andheri, Mumbai at their email id, viz. investor@bigshareonline.com. By the Order of the Board

S.B. Bhide **Chairman & Managing Director**

Place: Mumbai. Date: 09th February, 2018.

For HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED